

शासकीय आश्रमशाळा बांधकामासाठी केंद्र  
शासनाचा निधी वितरण करणेबाबत

महाराष्ट्र शासन.

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: शाआशा-२०१३ / प्र.क्र.६१७/का.१३

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- २५ ऑगस्ट, २०१४.

**वाचा:-** समक्रमांकीत शासननिर्णय दिनांक २७/०३/२०१४.

**शासन निर्णय:-** आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुलींच्या ११ आश्रमशाळा व नक्षलग्रस्त भागातील २५ आश्रमशाळा अशा एकुण ३६ आश्रमशाळांच्या बांधकामासाठी रु. १२६२३.७० लक्ष निधी देण्याबाबतचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाने दि. ३०/१०/२०१४ पत्रान्वये केंद्र शासनास सादर केला होता. सदर प्रस्तावास अनुसरून केंद्र शासनाने मुलींच्या चार व नक्षलग्रस्त भागातील चार अशा एकुण आठ आश्रमशाळांच्या बांधकामासाठी रु. ८३००.७८ लक्ष निधी त्यांच्या दिनांक २१.२.२०१४ च्या आदेशान्वये मंजूर केला असून, त्यापैकी रु.१६६०.१६ लक्ष निधी राज्य शासनास वितरीत केला आहे. तसेच त्यानंतर त्यांचे दिनांक २५ मार्च, २०१४ च्या आदेशान्वये रु. ८१४.४८ लक्ष निधी वितरीत केला आहे.

२. केंद्र शासनाने दिनांक २१/०२/२०१४ च्या आदेशान्वये वितरीत केलेला निधी विभागाने संदर्भाधीन दिनांक २७/०३/२०१४ च्या आदेशान्वये वितरीत केला आहे. दिनांक २५/०३/२०१४ च्या आदेशान्वये वितरीत केलेला रु. ८१४.४८ लक्ष निधी वितरीत करण्यास वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे. सदरचा निधी खालीलप्रमाणे आश्रमशाळांच्या बांधकामासाठी शाळानिहाय वितरीत करण्यात येत आहे.

(रु. लाखात)

लेखाशिर्ष	आश्रमशाळेचे नांव	अंदाजपत्रकीय किंमत	यापुर्वी वितरीत केलेला निधी	या शासन आदेशान्वये वितरीत करावयाचा निधी
मागणी क्रमांक टी-६ ४२२५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांच्या कल्याणावरील भांडवली खर्च ०२ अनुसूचित जमातीचे कल्याण ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)	(१) शासकीय आश्रमशाळा मांडवी ता धडगांव जि. नंदूरबार	१०२०.५५	२०४.१०	१६१.९४
	(२) शासकीय आश्रमशाळा ओझर, ता. जव्हार जि. ठाणे	६६३.३६	१३२.६०	१०५.२७

जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१)(०८) आश्रमशाळा समुहासाठी इमारती बांधणे. (केंद्र योजना) (४२२५०२८३) ५३ मोठी बांधकामे	(३) शासकीय आश्रमशाळा बोर्डा, ता. चंद्रपूर, जि. चंद्रपूर	५२.३९	१०.४०	८.३३
	(४) शासकीय आश्रमशाळा भाकरोंडी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली	१६२२.५६	३२४.५०	२५७.४६
	(५) शासकीय आश्रमशाळा कोहका, ता. कोरची, जि. गडचिरोली	१५८५.०१	३१७.००	००.००
	(६) शासकीय आश्रमशाळा कोसारी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली	१४७३.२३	२९४.६०	००.००
	(७) शासकीय आश्रमशाळा सावरगाव, ता. धानोरा, जि. गडचिरोली	१५८४.७४	३१६.८०	२५१.४९
	<b>एकुण</b>		१६००.००	७८४.४८
मागणी क्रमांक टी- ६ ४२२५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागसवर्गीय व अल्पसंख्यांक यांच्या कल्याणावरील भांडवली खर्च ०२ अनुसूचित जमातीचे कल्याण ७९६, जनजाती क्षेत्रा उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना (०२)(०२) आश्रमशाळेच्या इमारती बांधणे, (केंद्र हिस्सा) (४२२५०२९२) ५३ मोठी बांधकामे	(८) शासकीय आश्रमशाळा भालीवाडी, ता. कर्जत जि. रायगड	२९८.९४	६०.००	३०.००
	<b>एकूण</b>		६०.००	३०.००

३. सदरचा बांधकामावरील खर्च वरील तक्त्यात दर्शविलेल्या लेखाशिर्षाखालील मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा. आयुक्त, आदिवासी विकास यांनी सदरचा निधी त्वरीत शाळा निहाय वितरीत करण्यात यावा. तसेच सदर निधी सहा महिन्यांच्या आत खर्च करून उपयोगिता प्रमाणपत्रे विहीत प्रपत्रात शासनास सादर करावी.

४. सदरचा निधी वरील शाळांच्या बांधकामासाठीच वापरण्यात यावा. शाळेचे बांधकाम मंजूर अंदाजपत्रकानुसार व त्याच ठिकाणी करण्यात यावे. सदर बांधकामावरील खर्चाची माहिती प्रत्येक महिन्यास शासनास सादर करावी.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाचे अनौ. संदर्भ क्र.५०२/व्यय-१४ दिनांक ३.७.२०१४ व क्र. /२४५अर्थ१९ दिनांक २४.७.२०१४ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०८२५१५१३०९१५२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

७. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नवनाथ वाठ)

कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग.

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
३. मा. मंत्री ( आदिवासी विकास ), मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
४. मा. राज्यमंत्री (आदिवासी विकास), मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
५. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
६. मा. प्रधान सचिव, आदिवासी विकास, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
७. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई
८. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
९. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
१०. अपर आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नागपूर / नाशिक / ठाणे /अमरावती.
११. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१२. शिक्षण संचालक, ( उच्च शिक्षण ) महाराष्ट्र राज्य, पुणे.
१३. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
१४. महालेखापाल ( लेखा परीक्षा ) / ( लेखा व अनुज्ञेयता ), महाराष्ट्र-१, मुंबई.
१५. महालेखापाल ( लेखा परीक्षा ) / ( लेखा व अनुज्ञेयता ), महाराष्ट्र-२, मुंबई.
१६. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
१७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१८. संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
१९. सर्व उप सचिव / अवर सचिव / कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२०. उप सचिव ( व्यय-१४ ), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
२१. निवड नस्ती (का.१३ ) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.